



6 January 2022

<b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebjoy Towers Dalal Street Mumbai 400 001 Scrip Code: 532622 Ph: 2272 1233 /34 Fax: 2272 3121 /2037 /2041/ 2061/ 2039 Email: corp.relations@bseindia.com	<b>National Stock Exchange of India Ltd.</b> Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 Trading Symbol: GDL Ph: 26598112 /26598113 /26598114 Fax: 26598120
--	--

**Company No.: 532622 / GDL**

**SUB:** Intimation of the Newspaper Advertisement of the Notice of Record date in connection with the scheme of amalgamation (merger by absorption) amongst Gateway Distriparks Limited, Gateway East India Private Limited and Gateway Rail Freight Limited and their respective shareholders under Sections 230 to 232 read with other applicable provisions of the Companies Act 2013 and rules framed thereunder (“Scheme”)

**REF:** Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the advertisements published today, 6 January 2022 in newspapers, viz., ‘Business Standard’ (English newspaper) and ‘Sakal’ (Marathi newspaper), of the Notice of Record date in connection with the Scheme.

Kindly take the information on record.

Yours faithfully,

For **GATEWAY DISTRI PARKS LIMITED**

**VEENA NAIR**

**Company Secretary**

Encl: As above

**GATEWAY DISTRI PARKS LIMITED**

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, District Raigad, Navi Mumbai – 400 707, Maharashtra, India  
T +91 22 2724 6500 F +91 22 2724 6538 E gdlcfs@gateway-distriparks.com W www.gateway-distriparks.com  
CIN L74899MH1994PLC164024

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my clients **Mr. Suresh Subramanian** owner of Building No. 45-A, Flat no. 1, Brindavan of Building No. 45-A, Flat no. 1, Brindavan Society, Thane West - 400601 and my clients **Mr. Chitra Suresh** owner of Building No. 45-A, Flat No. 2, Brindavan Society, Thane West - 400601 intends to sell the property at Building No.45-A/1 and 45-A/2, Vrindavan Society, Thane West 400601, respectively.

If anybody has any objection, claims, request, dispute or interest regarding the property as mentioned above for sale, he may submit his claims, objections, dispute or interest to the undersigned within 14 days from the date of publishing the notice along with the proof. If such an objection or claim is not received within the above mentioned period, the property would be sold.

Date : 06.01.2022 Sd/-  
Place : Mumbai Leena Purandare Jail (Advocate)

**PURANDARE & ASSOCIATES.**

Flat no.32, Bldg. No. 64B, Vrindavan Society, Thane (W) 400601  
Mobile no. : 9823272680

Notice is hereby given that the following Share Certificates for 55 Equity shares of FV Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No. 029851662 of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021 registered in the name of **DIPTI MUNDKUR** and **GURUDUTT NARSINGRAO MUNDKUR** have been lost. **Dipti Satish Aijaonkar** and **Gurudutt Narsingrao Mundkur** have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio no.	No. of Shares	Certificate no.	Distinctive Nos From	To
029851662	25	16675725	467114310	467114334
029851662	5	16675726	467114335	467114339
029851662	25	16787829	469629670	469629694

Date: 06-01-2022  
Place: Mumbai  
Sd/-  
**Dipti Satish Aijaonkar**  
Sd/-  
**Gurudutt Narsingrao Mundkur**

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to public at large that my client Mr. Robinson Dasan is willing to acquire the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Flat") from **Smt. Durgalakshmi Venkatachalam**.

However, further the original chain documents pertaining to the said Flat is lost and/or misplaced and are not traceable.

Further all entity / persons including any bank or financial institution having any right, title, benefit, interest, claim or demand in respect of the said Flat or any part thereof and/or the said Flat, by way of sale, transfer, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, license, occupation, possession, family arrangement/settlement, Decree or Order of any Court of Law, contracts/agreements, partnership, acquisition, any writing and/or arrangement or otherwise howsoever, is/are hereby required to make the same known in writing, along with supporting documentary evidence, to the undersigned within 14 (Fourteen) days from the date hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A. D. or through electronic mode, failing which, the claim or claims, if any, of such entity/ or persons will be considered to have been waived and/or abandoned and my client shall proceed to enter into the transaction.

**Schedule**  
Flat No. 4, area admeasuring about 500 sq. ft. (carpet area) approx. 600 sq. ft., on the Ground Floor, of the Building known as Standard Co-operative Housing Society Limited, "AII", Plot No. 48, Scheme No. 6, Road No. 2, Sion (East), Mumbai- 400 022 situated at Plot No. 48, Scheme No. 6, Survey No. 14 & C.T.S. No. 34/86, situated at Village Sion, District Mumbai within the Registration District of Mumbai City and within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai.

Place: Mumbai  
Date: 06th January, 2022  
Sd/-  
**P. Shivan Raju**  
Advocate for Flat Purchaser  
SRS Partners, Office No. 1008, 10th Floor, Real Tech Park, Plot No. 39/2, Sector- 30A, Near Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai- 400 703.  
Email: shivan.srb@gmail.com  
shivan.raju@gmail.com  
Mob: 92234 02546

Notice is hereby given that the following Share Certificates for 119 Equity shares of FV Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No. 013049467 of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021 registered in the name of **Mr. Champa A Pal** and **Mr. Anilkumar Kanailal Pal** have been lost. **Mrs. Champa Anilkumar Pal** and **Mr. Anilkumar Kanailal Pal** have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio no.	No. of Shares	Certificate no.	Distinctive Nos From	To
013049467	50	13223755	290543055	290543104
013049467	44	13223756	290543105	290543148
013049467	25	16622512	465862795	465862819

Date: 06-01-2022  
Place: Mumbai  
Sd/-  
**Champa Anilkumar Pal**  
Sd/-  
**Anilkumar Kanailal Pal**

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given in respect of the residential property : House / Flat No. 13, 1<sup>st</sup> Floor, Building Number 31B, **Brindaban Darshan Co-Op. Hsg. Society Ltd.**, Brindaban Complex, Thane (W)-400 601. **Mrs. Smrita Suresh Karulkar** had purchased the said Flat No. 13 from **M/s. R. M. Enterprises** thereafter, the said flat purchased by **Mr. Mani T. Sankaranarayanan** and **Mr. Thirupudamathur P. Sankaranarayanan**. Thereafter, **Mr. Thirupudamathur P. Sankaranarayanan** was expired on 04.11.2006 leaving behind **Mr. Mani T. Sankaranarayanan** as the legal heirs and he has used and occupied the said flat as owner to till date. Thereafter, the said flat was purchased by **Mr. Rahul Vasant Nashte & Mrs. Kavita Rahul Nashte** from **Mr. Mani T. Sankaranarayanan**. And now the said flat will be purchased by **Mrs. Neelima Eramilli Vidyaagar**. After registration of the Agreement for Sale executed in her favour, she is availing the loan from **Bank of Baroda** and in security thereof mortgaging the said flat.

Therefore, we are inviting through this Public Notice, any person / SRO / MHADA having any objection to sale or claiming any right, title or interest in the said Flat and said shares by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease, lien, attachment or otherwise howsoever is/are hereby required to make the same known in writing with proof thereof to the undersigned having office at **Das Associates**, 23/A, 2<sup>nd</sup> Floor, 105, Opp. Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400 023 within 7 days from the date hereof otherwise the sale will be completed and claim if any will be considered as waived.

Place : Mumbai  
Date : 04.01.2022  
for **Das Associates**  
Advocate, High Court

**PUBLIC NOTICE**

**M/S Shree Kirshna Glass Through Ghanshyam Vishram Limbani**, is intending to purchase, **Shop Gala No. 2, M. H. No. 286/1 & Shop Gala No. 2, M. H. No. 286/2**, on Ground Floor, Amit & Akshay Apartment, constructed on CTS No. 8644, 8645, 8656, 8669, 8670, 8671, Village Kamathgar, Telipada, Taluka Bhiwandi, District Thane from Narmada Karsandas Limbani & Karsandas Gopal Limbani (HUF), through Karta Karsandas Limbani & Manjuman Navinchand Chandaria vide Deed of Conveyance, Laxman Shetya sold the said Shop to Yashoda Laxman Shetty vide Agreement dated 19.12.1998. Karsandas Gopal Limbani (HUF), through its Karta Karsandas Limbani purchased **Shop Gala No. 2, M. H. No. 286/2** from Yashoda Shetty vide dated Sale Deed dated 24.05.2005 No. BVD12169-2005. By executing Sale Deed dated & registered on 30.03.2021 No. BVD3-3315-2021, Karsandas Limbani (HUF), through its Karta Karsandas Limbani agreed to sale the said Shop to Ghanshyam Vishram Limbani. Narmada Limbani & Karsandas Limbani (HUF), through its Karta Karsandas Limbani purchased **Shop Gala No. 2, M. H. No. 286/1** from Yashoda Shetty vide dated Sale Deed dated 26.08.2003 No. BVD1-3466-2005. By executing Sale Deed dated & registered on 27.03.2021 No. BVD33307-2021, Narmada Limbani & Mr. Karsandas Limbani (HUF), through its Karta Karsandas Limbani agreed to sale the said Shop to Ghanshyam Limbani.

The following Agreements/Deeds are mislaid by the respective owners: Shop Gala No. 2, M. H. No. 286/1 - Agreement dated 19.12.1998 executed by Mr. L. V. Shetty, Prop. M/s. Amit Akshay in favour of Yashoda Shetty. Shop Gala No. 2, M. H. No. 286/2. Any chain document in favour of L.V. Shetty, Agreement in favour of L.V. Shetty, Conveyance Deed executed by L. V. Shetty in favour of N. P. Chandaria & M. N. Chandaria, hence the Present Paper Notice.

**M/S Shree Kirshna Glass Through Ghanshyam Limbani** has decided to mortgage the Flat with Karur Vysya Bank Ltd, Bhiwandi Branch.

Any person persons having or claiming any right, claim, title, demand or estate interest in respect of the said Flat property/ Land of the property or to any part thereof should intimate us in writing within 07 days of this publication. Any intimation done by any individual or any other authority after the notice period, will be subject to the charge of the Karur Vysya Bank Ltd, Bhiwandi Branch.

Prashant V. Gavai,  
Advocate  
High Court, Mumbai  
Mob- 9029493049

**Business Standard**  
MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Dainik Bhaskar, Plot No. 10.11, Sector B, Industrial Area, Govindpada, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & B/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013

Editor : Shailesh Dobhal

RNI No: 66308/1996

Readers should write their feedback at [feedback@bsmail.in](mailto:feedback@bsmail.in)  
Fax : +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact:  
**M/s. Mansi Singh**  
Head-Customer Relations  
Business Standard Private Limited.  
H/4 & B/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013  
E-mail: subs\_bs@bsmail.in  
or sms, REACHBS TO 57575

Overseas subscription: (Mumbai Edition Only)  
One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement. Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertiser concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

**No Air Surcharge**

**Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.,**  
(Multi State Scheduled Bank)  
Head Office : Ward No.12, House No.1, "Janata Bank Bhavan", Main Road, Ichalkaranji 416 115 Dist. Kolhapur (M.S.).

**POSSESSION NOTICE**

Whereas, the undersigned being Authorized Officer of Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 22/06/2021 calling upon (1) **Mr. Rajkumar Rajbeer Balguher**, Flat No.302, Madhav Laxmi Apartment, Survey No.99, Hissa No.3, Kalher Gaon, Tal. :- Bhiwandi, Dist :- Thane. ("Borrower"), 2) **Mrs. Shobha Rajkumar Balguher**, Flat No.302, Madhav Laxmi Apartment, Survey No.99, Hissa No.3, Kalher Gaon, Tal. :- Bhiwandi, Dist :- Thane. ("Borrower"), 3) **Mr. Sanjay Omprakash Walimki**, Room No.172, Bharat nagar, Zopadpatti, Near Mankhurd Station, Shivaji Nagar, Mankhurd (E), Mumbai 400 088. ("Guarantor"), 4) **Mr. Man Ramshirodman Singh**, Flat No. 103, Madhav Laxmi Apartment, Survey No.99, Hissa No.3, Kalher Gaon, Tal. :- Bhiwandi, Dist.:- Thane. ("Guarantor") to repay the amount mentioned in the said demand notice being **Rs.6,39,586/- (Rupees Six Lakh Thirty-nine Thousand Five Hundred & Eighty-six only)** due as on 31/05/2021 together with further interest at the contractual rate of interest, cost, expenses etc.; thereon within 60 days from the date of said demand notice.

The Borrower and others having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others in particular and to the public in general that the undersigned has taken **Physical possession** of the property mentioned herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules, on 30/12/2021.

The Borrower and others in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd., for an amount of **Rs.6,39,586/- (Rupees Six Lakh Thirty-nine Thousand Five Hundred & Eighty-six only)** due as on 31/05/2021 and further interest at the contractual rate, cost and expenses etc.; thereon.

Description of the properties

"All that part and parcel of the Flat No.302 admeasuring area 350 sq. ft. built up area on 3 rd Floor in the building known as " Madhav Laxmi Apartment" constructed on land bearing Survey No.99, Hissa No.3, Village Kalher, admeasuring 330 sq. meter area lying, being and situate at off. Thane Bhiwandi Road, Kalher, Tal. Bhiwandi, Dist. Thane within the limit of Kalher Grampanchayat, Tal.:- Bhiwandi, Dist. Thane, owned by Mr. Rajkumar Rajbeer Balguher & Mrs. Shobha Rajkumar Balguher."

Date: 30/12/2021.  
Place: Kalher (Bhiwandi).  
Sd/-  
**(S.R.Sawant)**  
Chief Manager and Authorized Officer  
Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.

**PUBLIC NOTICE**  
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following certificates of Modern Insulators Limited having its Registered Office at Talheli, Village - Karoli, Tehsil: Abu Road, Dist. Sirohi - 307510, Rajasthan. Registered in the name of the following shareholders/s have been lost by them.

Folio No.	Cert. No.	Distn. Nos.	Shares	Face Value	Name of the share holder
48462	As per Below List	As per Below List	2400	Rs. 10 Each	Krishna Kumar Choudhary
Cert. No.	Distinctive Nos.	Cert.No.	Distinctive Nos.	Cert. No.	Distinctive Nos.
9494	986421	986470	76316	3815471	3815520
22518	1469021	1469070	80623	4030821	4030870
22519	1469071	1469120	91563	4577821	4577870
36846	1841971	1842020	92133	4606321	4606370
41713	2085321	2085370	96099	4804621	4804670
44946	2248971	2249020	101660	5082671	5082720
45788	2289071	2289120	101661	5082721	5082770
46561	2327721	2327770	108993	5449321	5449370
50076	2503471	2503520	111287	5640221	5640270
53637	2681521	2681570	116101	5804721	5804770
53638	2681571	2681620	128434	2047480	2047490
56451	2822271	2822270	176798	15237769	15237819
56452	2822271	2822320	176799	15237819	15237868
57906	2894971	2895020	176800	15237918	15237967
60922	3045771	3045820	176802	15237969	15238019
66182	3308771	3308820	176803	15238019	15238068

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any persons who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the company or its registrar and transfer Agents BEETEL FINANCIAL & COMPUTER SERVICES (P) LTD. Beetal House, 3rd floor 99 Madangir, Behind LSC, Near Dada Harsukdas Mandir, New Delhi-110062. Within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate Shares Certificate/s.

Name and address of the shareholders :  
**Mr. Krishna Kumar Choudhary**  
402 Shubhangin, Plot 27 HCHL JVDP Scheme, 5th NS Road, Vile Parle - West, Mumbai-56

Place : Mumbai  
Date : 06.01.2022

**जाहिर नोटीस**

आरटीएस/अपिल/दाखलपुर्वी नं. १५/२०२१  
ज्याअर्थी, मौजे ढेंडोडे, ता.जि. पालकर येथील (जुना स.नं. ८०११, ८१११ व १२७११) नविन स.नं. ८१/८०/८१११/११/१२७११, प्लॉट नं.१२४, व ८१/८०/११/१२७११, प्लॉट नं. ६४ या जामिनीसंबंधीत नोंदविषयत आलेले फेरफार क्र. १७११ व २८८४ रद्द करणेबाबत वादी श्रीम. सुनयना शिरीष वाडये, रा. सर्वेश सुधाष अंगडी, नेहरु नगर, प्लॉट नं. ४१, बी.वाँडे, आयसोलेशन हॉस्पिटल एरिया, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६०१२ यांनी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये अपिल दाखल केलेले आहे व त्याचे कामकाज सुरु आहे. सदर दाव्यातील प्रतिवादी १) श्री. गुरुनाथ शंकरराव मुणगेकर २) श्री. राहुल गुरुनाथ मुणगेकर, रा. ५१७, भागीरथी सदन, १७, खार दांडा रोड, खार वेस्ट, मुंबई-४०००५२. हे आहेत. सदर अपिलाची चौकशी निम्नस्वाक्षरीची म्हणजेच उपविभागीय अधिकारी, पालकर उपविभाग पालकर यांचे न्यायालयांत सूनावणीची पुढील तारिख ११/०१/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता ठेवण्यात आली आहे. तरी वरील प्रतिवादी १) श्री. गुरुनाथ शंकरराव मुणगेकर २) श्री. राहुल गुरुनाथ मुणगेकर, रा. ५१७, भागीरथी सदन, १७, खार दांडा रोड, खार वेस्ट, मुंबई-४०००५२. यांनी वास म्हणून असलेल्या पुराव्यांसह स्वतः अथवा वकिलांमार्फत चौकशीसाठी वी नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन २० दिवसांचे आत कार्यालयीन दिवशी या कार्यालयात समक्ष हजर राहवे. सदर दिवशी कुणीही हजर न राहिल्यास सदरचा दावा महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ चे तर्तुदीनुसार एकतर्फी चालविण्यात येईल. याची तयारी जनतेने नोंद घ्यावी.

सही/-  
(धनाजी तोरस्कर)  
उपविभागीय अधिकारी,  
पालकर उपविभाग पालकर

ठिकाण : पालकर  
दिनांक : ०८/१२/२०२१

**GATEWAY DISTRIKARKS LIMITED**

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Tal: Uran, Dt: Raigad, Navi Mumbai - 400 707  
CIN: L74899MH1994PLC164024  
Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538  
Email: investor@gateway-distriparks.com Website: www.gateway-distriparks.com

**Notice of "Record date"**

PURSUANT TO COMPOSITE SCHEME OF AMALGAMATION ("MERGER") AMONGST THE GATEWAY DISTRIKARKS LIMITED, GATEWAY EAST INDIA PRIVATE LIMITED AND GATEWAY RAIL FREIGHT LIMITED UNDER SECTION 230 TO 232 OF THE COMPANIES ACT, 2013 ("SCHEME")

Notice is hereby given that the Board of Directors of the Company in their meeting held on December 27, 2021 have pursuant to the Scheme fixed Thursday, January 06, 2022 ("Record date") for reckoning the names of the Equity Shareholders of Gateway Distriparks Limited ("GDL"), who shall be entitled to receive the Equity Shares of Gateway Rail Freight Limited ("GRLF") in the ratio of (Four) Equity Shares of GRLF, face value of Rs.10/- (Rupees Ten) each, credited as fully paid up for every 1 (One) Equity Share of Rs.10/- (Rupees Ten) each, fully paid up, held by the Equity shareholders in GDL, as on the record date.

Eligibility: The above-mentioned Equity Shares will be issued to those eligible shareholders of GDL, whose names appear as:

- Beneficial owners at the close of working hours on Thursday, January 06, 2022, as per the list to be furnished by the depositories in respect of the shares of GDL held in electronic form; and
- Shareholders, holding shares in physical form, whose names are appearing in the register of Members of GDL as on Thursday, January 06, 2022.

All the future communication regarding the shares of Gateway Rail Freight Limited ("GRLF") should be addressed to GRLF's Share Transfer Agent, quoting full name(s) of the shareholder(s), address and Folio No./DP/ID and Client ID, as applicable:  
Unit Name: Gateway Rail Freight Limited ("GRLF")  
Link Intime India Pvt. Ltd.  
C 101, 247 Park, L.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083.  
E-mail: rmt.helpdesk@linkintime.co.in

Notice of Record date along with the Scheme is also available on the website of the Company (www.gateway-distriparks.com), BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For GATEWAY DISTRIKARKS LIMITED  
Veena Nair  
Company Secretary

**बँक ऑफ महाराष्ट्र**  
Bank of Maharashtra  
A GOVT OF INDIA UNDERTAKING

एनपीएल ब्रान्च : Harion Empire, Shop No. 1, Anurghata, Taluka Bhiwandi, District Thane-421 302, Maharashtra  
Tel. No. 0252-282459 • E-mail: boms88@bankofmaharashtra.com • Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune-411 005

**POSSESSION NOTICE (For Immovable Property)**

1. **Shekhar Textile, (Borrower)**, Prop. Mr. Shekhar Laxmipati Billa, House No.394/4, Shilvingam Building, Babu Sheth Chawl, Near Ganesh Talkies, Ram Mandir Road, Padmanagar, Bhiwandi, Dist. Thane 421302.  
2. **Mr. Rajendra Laxmipati Katta, (Guarantor-1)** House No.263, Katta Niwas, Near Padmanagar Police Chowki, Padmanagar, Bhiwandi, Thane - 421302  
3. **Mr. Krishnahari Laxmipati Billa, (Guarantor-2)** House No.394/3, Babusheth Chawl, Beside Ganesh Talkies, Padmanagar, Bhiwandi, Dist. Thane - 421302.

WHEREAS The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice under Section 13(2) dated 29/09/2021 by hand delivery calling upon the borrower, Shekhar Textile, Prop. Mr. Shekhar Laxmipati Billa, to repay in full the amount of CC limit a/c No. 60167495213 ledger balance ₹599997.85 + unapplied interest ₹15506.48 + interest due thereupon @10.95% plus penal interest @2.00% w.e.t. 28/09/2021 plus other expenses if any, within 60 days from the date of receipt of the said Notice and GECL-MSME COVID-19 A/C No. 60360059739 - L.B. of ₹1196948.62 + unapplied interest ₹22748.64 @ 7.80% w.e.t. 28/09/2021 + penal interest @ 2.00% plus other expenses if any, within 60 days from the date of receipt of the said Notice AND FITL loan a/c No. 60347293902 ledger balance ₹81102.43 plus unapplied interest ₹16017.04 @ 10% w.e.t. 28/09/2021 plus penal interest @2.00%, other expenses if any, within 60 days from the date of receipt of the demand notice.

The notice was given by Hand Delivery, calling upon the borrower and guarantors for payment of dues towards to the bank. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 31<sup>st</sup> December 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned.

**PROPERTY DESCRIPTION**  
Flat No.102 on 1<sup>st</sup> floor of Build. Shilvingam, bearing House No.397/4/3 near Ganesh Talkies, Padmanagar, Bhiwandi, admeasuring 32.52 sq.mts. (350 sqfts.), owned by **Guarantor-1 Mr. Krishnahari Laxmipati Billa**  
Gala No.03, Ground floor bearing MH No.247 B, Telipada S.No.19, Hissa No.1-P-CTS No.9171 & 9172 Kamatnagar, Bhiwandi, Dist. Thane 421302, owned by **Guarantor-2 Mr. Rajendra Laxmipati Katta.**

**BOUNDED BY AS FOLLOWS**

**1<sup>st</sup> property owned by Mr. Krishnahari Laxmipati Billa**  
On or towards North: As per sanction plan • On or towards East: As per sanction plan  
On or towards West: As per sanction plan • On or towards South: As per sanction plan  
Together with building and structure thereon.

**2<sup>nd</sup> property owned by Mr. Rajendra Laxmipati Katta**  
On or towards North: Property of V M Eja • On or towards East: Road • On or towards West : S No. 19/1-P • On or towards South: Gala No. 4  
Together with building and structure thereon.

Date: 31.12.2021  
Place: Mumbai  
Authorized Officer, & Chief Manager,  
Bank Of Maharashtra, Narpoli Branch

**मध्यप्रदेश लघु उद्योग निगम मर्यादित**  
(मध्यप्रदेश शासन का उपक्रम)  
प्रथम तल, पंचानन भवन, मालवीय नगर, भोपाल  
दूरभाष क्रमांक: 2673141, 2673142 (For online help)  
mail ID : mplunbpl@yahoo.com, support.lun@mp.gov.in

**अखिल भारतीय ई-निविदा सूचना क्रमांक 17-ए/2021-22**

म.प्र. लघु उद्योग निगम द्वारा ई-प्रोक्वोरमेंट निविदा सिस्टम के माध्यम से निम्नलिखित उत्पादों हेतु वार्षिक दर अनुबंध आधार पर निम्नलिखित दिनांक को अपरान्त 4.00 बजे तक निविदाएं आमंत्रित की जाती हैं :-

S. No.	Tender No.	Name of Product	EMD/ PG	Last Date of Bid Submission
1.	21114-A	Laptop, Desktop & All in One	5,00,000/-	27.01.2022
2.	21115-A	Fire Extinguisher (ISI Mark & other certified) & Refills	50,000/-	27.01.2022
3.	21116-A	Energy Efficient 5 Star Rating ISI mark three phase submersible pump	1,00,000/-	27.01.2022
4.	21117-A	Insecticides/Pesticides	1,00,000/-	28.01.2022
5.	21118-A	Sports goods	2,00,000/-	28.01.2022
6.	21119-A			

